

**Advanced Enzyme Technologies Ltd.**

CIN: L24200MH1989PLC051018

Sun Magnetica, 'A' wing, 5th Floor, LIC Service Road, Louiswadi, Thane (W)-400 604, India

Tel: +91-22-4170 3200, Fax: +91-22-2583 5159

Email: [info@advancedenzymes.com](mailto:info@advancedenzymes.com), [www.advancedenzymes.com](http://www.advancedenzymes.com)

November 08, 2023

**BSE Limited**

P. J. Towers,  
Dalal Street,  
Mumbai- 400 001

**National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, Plot No. C/1,  
G Block Bandra-Kurla Complex,  
Bandra (E) Mumbai- 400 051

**Scrip Code-540025**

**Trading Symbol-ADVENZYMES**

Dear Sir,

**Sub: Newspaper publication of Extract of Un-audited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023.**

**Ref: ISIN: INE837H01020**

Pursuant to the provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of the newspaper publication of 'Extract of Un-audited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023' published in The Free Press Journal and Navshakti on November 08, 2023.

Thanking you,

Yours faithfully,

**For Advanced Enzyme Technologies Limited**

**Sanjay Basantani**

**Company Secretary and Head – Legal**

Encl.: As above



SEAMEC LIMITED						
CIN: L6302MH1986PLC154910						
Regd. & Corp. Office: A-901-905, 9th Floor, 215, Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400093						
Tel: (91) 22-66941800 / 33041800 / Fax: (91) 22-66941818 / 33041818 / Website: www.seamec.in; Email: contact@seamec.in						
EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023						
(Rs. In lakh, except per share data)						
Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated		
		Quarter ended	Half Year Ended	Quarter ended	Half Year Ended	
		30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	30.09.2023
1.	Total Income from Operations (Net)	6,738	7,540	24,558	8,443	8,533
2.	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	204	1,806	3448	(1,425)	1,910
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	204	1,806	4,749	(1,425)	1,910
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	204	1,607	4,749	(1,446)	1,150
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	199	1,607	4,737	(1,119)	2,088
6.	Equity Share Capital	2,543	2,543	2543	2,543	2,543
7.	Other Equity excluding Revaluation Reserve*					
8.	Earnings Per Share Basic & Diluted	0.8	6.32	18.68	(5.69)	6.72
						4.52

\* For the year ended March 31, 2023, Other Equity excluding Revaluation Reserve on standalone basis is 66,153 lakhs and on consolidated basis is 76,490 lakhs.

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter / half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results is available on the Stock Exchanges' websites -- (www.bseindia.com / www.nseindia.com) and the Company's website (www.seamec.in)
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter were approved by the Board of Directors at their respective meetings held on November 06, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the aforesaid results.

For and on behalf of Board of Directors  
Sd/-  
Naveen Mohta  
Whole Time Director

Place : Mumbai  
Date : November 06, 2023

## V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: Cama Building 1st Floor, 24/26, Dalai Street, Fort, Mumbai - 400 001  
CIN: L74120MH1985PLC037218

### EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ HALF YEAR ENDED 30<sup>TH</sup> SEPTEMBER 2023

(Rs. In lakhs)						
Particulars	Quarter ended			Half year ended		Year ended
	30 <sup>th</sup> September 2023	30 <sup>th</sup> June 2023	30 <sup>th</sup> September 2022	30 <sup>th</sup> September 2023	30 <sup>th</sup> September 2022	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
Total income from operations (net)	54.26	85.27	84.34	139.53	159.79	276.92
Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional items)	7.41	17.55	16.54	24.96	28.00	44.41
Net Profit/ (Loss) for the period after tax and exceptional items	5.59	13.15	11.18	18.74	19.84	30.97
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income	5.59	13.15	11.18	18.74	19.84	30.97
Equity Share Capital	453.81	453.81	453.81	453.81	453.81	453.81
Earnings Per Share (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each)						
* Basic	0.12	0.29	0.25	0.41	0.44	0.68
* Diluted	0.12	0.29	0.25	0.41	0.44	0.68

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and half yearly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and www.vbdesai.com.

For V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED  
Pradip R Shroff  
Managing Director

Place: Mumbai  
Date: November 07, 2023

## INDIAN BRIGHT STEEL CO. LTD.

"Aurum Platz", B. N Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai 400 007. website: www.indianbrightsteel.com  
Email id: indianbrightsteel@gmail.com C.I.N. No.: L13209MH1960PLC011794

### STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED ON 30th SEPTEMBER 2023

(₹ in lakhs)						
Sr. No.	Particular	Standalone Quarter Ended		Standalone Half-Year ended		Standalone Year Ended
		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited*
1	Net profit / (loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary Items #)	(2.40)	(6.20)	(0.08)	(8.71)	(5.23)
2	Net profit / (loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary Items #)	(2.40)	(6.20)	(0.08)	(8.71)	(5.23)
3	Net profit / (loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary Items #)	(2.40)	(6.20)	(0.08)	(8.71)	(5.23)
4	Total comprehensive Income for the period [Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	0.16	0.10	0.10	0.26	0.28
5	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet					(92.35)
7	Earnings per share (of Rs.10 each) (for continued and discontinued operations)					
	(a) Basic				(0.87)	(0.52)
	(b) Diluted				(0.87)	(0.52)

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly/ Annual Financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the Listed entity. (www.bseindia.com) (www.indianbrightsteel.com)
- The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to changes in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- #- Exceptional and /or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of the Board of Directors held on 07th November, 2023.

For Indian Bright Steel Co Limited  
Sd/-  
Minoo Deora  
Director  
DIN: 01656963

Place : Navi Mumbai  
Date : 07.11.2023

## IITL PROJECTS LIMITED

CIN: L01110MH1994PLC082421  
Regd. office : Office No. 101A, The Capital, G-Block, Plot No. C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051. Tel. No.: 022-4325 0100  
Email: iitlprojects@iitlgroup.com, Web: www.iitlprojects.com

### STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

(₹ in Lakhs)						
Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated	
		Quarter Ended	Half Year Ended	Year Ended	Quarter Ended	Half Year Ended
		30.09.2023	30.06.2023	31.03.2023	30.09.2023	30.06.2023
1.	Total income from operations	74.82	46.75	121.57	72.26	74.82
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(175.90)	(158.54)	(334.44)	(298.53)	(175.31)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(175.90)	(158.54)	(334.44)	(298.53)	(175.31)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	(175.88)	(158.54)	(334.42)	(298.91)	(175.29)
5.	Total comprehensive income for the period [Comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(175.90)	(158.55)	(334.45)	(298.64)	(175.31)
6.	Equity share capital	499.09	499.09	499.09	499.09	499.09
7.	Reserve, excluding revaluation Reserve as per the Audited Balance Sheet	-	-	-	(6,047.29)	-
8.	Earnings per share (EPS) * -Basic and diluted (₹)	(3.52)	(3.18)	(6.70)	(5.99)	(3.51)
	(Face value : ₹ 10/- per share)					

\* Basic and Diluted EPS for all periods except year ended 31.03.2023 is not annualised.

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended 30.09.2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.iitlprojects.com.
- The above results were reviewed by the Audit Committee, approved by the Board at its respective meeting held on November 07, 2023.

For IITL PROJECTS LIMITED  
Sd/-  
Dr. B. Samal  
Chairman  
DIN : 00007256

Place : Mumbai  
Date : November 07, 2023

## POSSESSION NOTICE (For Immovable Property) Rule 8-1

Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorized Officer of the company to the Borrower/Co-Borrowers mentioned herein below to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIFL HFL for an amount as mentioned herein under with interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "IIFL HFL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "IIFL HFL" and no further step shall be taken by "IIFL HFL" for transfer or sale of the secured assets.

**Name of the Borrower (s) / Co-Borrowers (s)** : Mr. Dilip Ramdas Ahire, Mrs. Shashabai Dilip Ahire, (Prospect No. IL10092440 & IL10240886)

**Description of the Secured Asset (Immovable Property)** : All that piece and parcel of Property Bearing: Row House No.14, H2 Type Building, Carpet Area Ad Measuring 483 Sq.ft., Built Up Area Ad Measuring 567 Sq.ft and Super Built Up Area Ad Measuring 665 Sq.ft., Sara Swarnangan, Phase-2, H1 H2 and G Type, Row House Gut No.93 P And 95 P, Gangapur Jahagir, Skoda Road, Aurangabad-431001, Maharashtra, India.

**Total Outstanding Dues (Rs.)** : Rs.18,26,165/- (Rupees Eighteen Lakh Twenty Six Thousand One Hundred Sixty Five Only)

**Date of Demand Notice** : 08-Aug-2023

**Date of Possession** : 04-Nov-2023

For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: 3rd Floor Oberoi Chambers, Opposite Government Milk Scheme, Jalana Road Aurangabad-431003 or Corporate Office: IIFL tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana.

**Place: Thane, Date: 08-11-2023**

**Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd.**

## Advanced Enzyme Technologies Limited

CIN : L24200MH1989PLC051018

Regd. Office and Corporate Office: Sun Magnetika, 5th Floor, LIC Service Road, Louiswadi, Thane - 400604, Maharashtra, India. Tel No : 91-22-41703220 Fax No: +91-22-25835159

Website: www.advancedenzymes.com, Email Id : sanjay@advancedenzymes.com

### EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2023

(₹ in million except the Earnings per share)						
Particulars	Quarter Ended		Six Months Ended		Year Ended	
	Sep 30, 2023	Jun 30, 2023	Sep 30, 2023	Sep 30, 2023	Mar 31, 2023	Mar 31, 2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	1,578.42	1,472.76	1,386.93	3,051.18	2,598.15	5,406.37
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	479.27	414.06	341.37	893.33	578.34	1,444.50
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	479.27	414.06	341.37	893.33	578.34	1,403.88
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	351.96	293.79	262.61	645.75	438.42	1,038.66
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	424.95	273.39	457.30	698.34	864.32	1,584.95
Equity Share Capital	223.65	223.65	223.64	223.65	223.64	223.65
Reserves excluding Revaluation Reserve as per the last audited Balance Sheet						12,127.04
Earnings Per Share of ₹ 2 each (not annualised) (for continuing and discontinued operations)	3.08	2.58	2.34	5.65	3.94	9.45
Diluted	3.08	2.58	2.34	5.65	3.94	9.45

**Notes:**

- The above unaudited consolidated financial results include the financial results of Advanced Enzyme Technologies Limited (the "Company" or the "Holding Company") and the financial results of the subsidiary companies, Advanced Bio-Agro Tech Limited (India), Advanced Enzytech Solutions Limited (India), JC Biotech Private Limited (India), Sotitech Specialities Private Limited (India), Saiganesh Enzytech Solutions Private Limited (India) (w.e.f. 03 January 2023), Advanced Enzymes USA, Inc. (U.S.A.), Cal India Foods International (U.S.A.), Advanced Supplementary Technologies Corporation (U.S.A.), Enzyme Innovation, Inc. (U.S.A.), Dynamic Enzymes, Inc. (U.S.A.) (up to 31 March 2023), Advanced Enzymes (Malaysia) Sdn. Bhd. (Malaysia), Advanced Enzymes Europe B.V. (Netherlands) and Evovox Technologies GmbH (Germany). The Holding Company and its subsidiary companies constitute the "Group"
- The above unaudited consolidated financial results of the Group were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 7 November 2023. The above results have been subjected to "limited review" by the statutory auditors of the Company and they have expressed an unmodified opinion. The limited review report will be filed with stock exchanges and will be available on the Company's website. The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- On 03 January 2023, the Company has acquired additional stake of 4.83% in its subsidiary JC Biotech Private Limited for a consideration of Rs. 68.00 million. Post this additional acquisition the Company holds 89.83% stake in JC Biotech Private Limited.
- On 03 January 2023, the Company completed the acquisition of 50% of the paid up equity share capital in Saiganesh Enzytech Solutions Private Limited ("SESPL") for a total consideration of Rs. 59.97 million. SESPL is primarily engaged into extracting Latex from papaya, purifying and providing finish papain enzyme in liquid form (agriculture extraction of Papain enzyme). As of 31 March 2023, the Group has accounted for the acquisition and finalised the purchase price allocation. The Group on finalising of purchase price allocation has recognised fair value of Net Assets acquired of Rs. 32.52 million resulting in Goodwill of Rs. 15.10 million. The figures for the three months and year ended 31 March 2023, which includes figures for SESPL from the period 03 January 2023 to 31 March 2023, are not comparable with the previous corresponding periods.
- On 01 April 2023, the Group completed the acquisition of Shri Ganesh Industrial Enzymes (a partnership firm based in Burhanpur, Madhya Pradesh) ("SGIE"), through a slump sale for a total consideration of Rs. 9.00 million. The Group on finalising of purchase price allocation has recognised fair value of Net Assets acquired of Rs. 5.71 million resulting in Goodwill of Rs. 3.29 million.
- The Board of Directors of the Company declared and paid interim dividend of Rs. 4/- per equity share during the quarter ended on June 30, 2023.
- Effective date 7 April 2023, loan given by the Company to Advanced Enzymes Europe B.V. (AEEBV) including the outstanding interest aggregating to Rs. 329 million got converted into 2,276,837 fully paid up equity shares. The value per equity share is EUR 1.63 and the face value of EUR 1 per share. Pursuant to this conversion, the Company now holds 4,276,837 equity share of AEEBV and the Company continues to be 100% shareholder of AEEBV.
- The Board of Directors in its meeting held on 13 May 2023 had proposed the final dividend for the financial year 2022-23 of Rs 1 per equity share and the same was paid on 17 August 2023 after approval of the shareholders in Annual General Meeting of the Company.
- Previous period/ year amounts have been regrouped/ reclassified wherever necessary.
- The key standalone financial information are as under:

(₹ in million)						
Particulars	Quarter Ended		Six Months Ended		Year Ended	
	Sep 30, 2023	Jun 30, 2023	Sep 30, 2023	Sep 30, 2023	Mar 31, 2023	Mar 31, 2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	965.76	853.49	771.77	1,819.25	1,492.87	3,115.29
Profit before tax	247.61	734.84	184.13	982.45	286.89	742.78
Profit after tax	183.78	674.87	136.16	858.65	213.94	555.27

By Order of the Board  
For Advanced Enzyme Technologies Limited

M. M. Kabra  
Wholetime Director  
DIN : 00148294

Place : Thane  
Date : 7<sup>th</sup> November, 2023

## ECO HOTELS AND RESORTS LIMITED


(formerly known as SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED  
CIN:-L55101MH1987PLC043970

Registered Office: 19, Floor-3\*, 408, Prabhadevi Industrial Estate, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025.

### STATEMENT OF CONSOLIDATION FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2023

(8.76)		exceptional and /or extraordinary items#					
	3	Net Profit/ (Loss) for period (before tax, after exceptional and /or extraordinary items#)	(162.58)	(43.89)	-	(206.48)	-
(8.76)	4	Net Profit/ (Loss) for period (after tax, after exceptional and /or extraordinary items#)	(162.58)	(43.89)	-	(206.48)	-
1.60	5	Total Comprehensive Income for the Period (comprising Profit/ Loss for the period (after tax) and (other comprehensive income after tax)	-	-	-	-	-
00.00	6	Equity Share Capital	1,783.65	436.64	-	1,783.65	-
(2.35)	7	Earning Per Equity Share (of Rs. 10/- each) (for discontinued & Continuing Operation)					
	(a)	Basic	(1.84)	(1.01)	-	(2.33)	-
	(b)	Diluted	(1.84)	(1.01)	-	(2.33)	-





LAKHOTIA POLYESTERS (INDIA) LIMITED

CIN: L17120MH2005PLC155146

Registered Office: 158/159, Samartha Sahkariaudvyogik Vasahat Ltd,  
Pimpal- Gaon (Baswan) Tal Niphad Dist Nashik MH 422209

Tele Nos.: 02554 - 232000; Website: www.lakhotiapoly.in, Email id: info@lakhotiapoly.in

Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended on September 30, 2023

(Rupees in Lakhs, except for EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half year Ended			Year Ended
		30-09-2023	30-06-2023	30-09-2022	30-09-2023	30-09-2022	31-03-2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from operations	399.57	290.83	113.53	690.40	205.90	1,408.03	
2	Profit (Loss) before tax for the period	(35.64)	35.27	(0.10)	(0.37)	61.82	(179.71)	
3	Net Profit (Loss) for the period	(27.27)	24.85	0.39	(2.42)	37.61	(191.64)	
4	Total Comprehensive Income for the period	(28.49)	31.76	237.21	3.27	339.07	116.28	
5	Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)	1,047.40	1,047.40	1,047.40	1,047.40	1,047.40	1,047.40	
6	Basic and diluted EPS	(0.27)	0.30	2.26	0.03	3.24	1.11	

Note

1. The above Unaudited financial results for quarter and half year ended September 30, 2023 were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective Meetings held on November 06, 2023.


2. The above is an extract of the detailed format of the Unaudited standalone financial results for the quarter and half year ended on September 30, 2023 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone Unaudited financial results for the quarter and half year ended on September 30, 2023 are available on the Stock Exchange website i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and Company website i.e. [www.lakhotiapoly.in](http://www.lakhotiapoly.in)

For and on behalf of the Board of Directors of  
Lakhotia Polyesters (India) Ltd

Sd/-  
Madhusudan Lakhotia  
Managing Director  
DIN: 00104576

Place: Nashik

Date: November 06, 2023

	<b>जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.</b> नों. कार्या: नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, ६ वा मजला, १४, जयभद्रजी टाटा रोड, चर्चरीट, मुंबई-४०००२०. फोन क्र. ०२२-४३०४१९००, ई-मेल: <a href="mailto:investors@gichf.com">investors@gichf.com</a> , <a href="mailto:corporate@gichf.com">corporate@gichf.com</a> , वेबसाईट : <a href="http://www.gichfindia.com">www.gichfindia.com</a> वसई शाखा : जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. , जी/१०१, १ला मजला, किर्लोा आर्केड, बराणपूर, स्टेलो पेट्रोल पंपाजवळ, वसई (प.), पालघर-४०१३०२. ई-मेल : <a href="mailto:vasai@gichfindia.com">vasai@gichfindia.com</a> , फोन : ८०८०९२३०९/८०८०३२२३०९
<b>सूचना</b> प्रति, तेजपाल भगवानसिंग रौतेला आणि भगवानसिंग केसरसिंग रौतेला संदर्भ – आमच्या कडील मुमूचे कर्ज खाते क्र. एमएच०७४०६००००००२२ तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, तुमची मिळकत गट क्र. १४८, १९३, बिल्डिंगचे नाव: चॅट्रेय पुन-II सीएचएसएल, घर क्र. ९१०४, मजला क्र. १ला, प्लॉट क्र. १४८, १९३, स्ट्रीटचे नाव : आचोळे रोड, सेक्टर चौई; ए विंग, लॅण्डमार्क : साई बाबा मंदिर, गाव: आचोळे, ठिकाण : नालसापला पूर्व, तालुका : वसई, राज्य : महाराष्ट्र, पिन कोड : ४०१२०६ जी आमच्याकडे राहाण आहे आणि तुम्ही केलेल्या कसुरीच्या पाश्चैभूतीवर तिचा लिलाव करण्यात आला आहे. मिळकत साफेपत्ती अर्बद, २००२ आणि त्या अंतर्गत केलेल्या निमाणांच्या तत्सुतींच्या अंतर्गत दिनांक २०.०९.२०२३ रोजी लिलावाने खराबीरीत्या विकण्यात आली आहे. कृपया नोंद घ्यावी की, तुमची वस्तुसूची (जंगम मिळकत) अजुनीही सरद मिळकतीमध्ये आहे आणि त्यामुळे तुम्हाला सरद सुचनेच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात सरद वस्तुसूची काढून घेण्याची किमती करण्यात येत आहे. अन्यथा आम्हाला लागू करांची कमतरता (काही असल्यास) करिता आम्हाची धक्क्याची आणि वस्तुसूचीची जणूक करण्यासाठी केलेला खर्च वसुली करण्यासाठी सरद वस्तुसूचीची विक्री करणे भाग पडेल.	<b>जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.करिता</b> <b>सही/-</b> <b>प्राधिकृत अधिकारी</b>
ठिकाण : वसई दिनांक : ०८.११.२०२३	

एफजीपी लिमिटेड				
<b>सीआयएन: एल२६१००एमएच१९६२पीएलसी०१२४०६</b> <b>नों. कार्यालय: ९, बॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१</b> <b>ईमेल आयडी: fgpltd03@gmail.com; investors@fgpltd.in   वेबसाईट: www.fgpltd.in दू.क्र.: (०२२) २१०७२७३, २२०१५२६९</b> <b>३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा उतारा</b>				
(रू. लाखात)				
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	
		अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित
१	प्रवर्तनावून एकूण उत्पन्न	२०.४७	२७.२२	५०.३१
२	कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपैकी)	१.८४	२.०६	१०.६७
३	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नका/(तोटा) (अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबींनंतर)	१.८४	२.०६	१०.६७
४	कालावधीसाठी करीतर निव्वळ नका/(तोटा) (अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबींनंतर)	०.०४	२.०६	७.३७
५	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नका/(तोटा) (करीतर) आणि सर्वसाधारण उत्पन्न (करीतर) धरून)	०.०४	२.०६	७.३७
६	भरणा झालेले समभाग भांडवल	११८९.५१	११८९.५१	११८९.५१
७	ताळेबंदीत दाखवण्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)			
८	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)	०.००	०.०२	०.०६
	मूतमूल्य:	०.००	०.०२	०.०६
	सौम्यकृत:	०.००	०.०२	०.०६
<b>टीपा:</b> १. वरील निष्कर्षांना ०७ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजूर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. २. कंपनीचे कामकाज फक्त एकाच अखालायोग्य व्यवसाय विभागात मर्यादित "बिजनेस सेक्टर" मध्ये चालते. ३. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिक्लोरेशन रिकव्हायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> वर आणि कंपनीची वेबसाईट <a href="http://www.fgpltd.in">www.fgpltd.in</a> वर उपलब्ध आहे.				
संचालक मंडळाच्या वतीने एफजीपी लिमिटेड साठी एच. एन. सिंग राजपूत अध्यक्ष डीआयएन : ०००८०८३६				
<b>ठिकाण: मुंबई</b> <b>दिनांक: ७ नोव्हेंबर, २०२३</b>				

Advanced Enzymes

ॲडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीस लिमिटेड

सीआयएन: एल२६१००एमएच१९६२पीएलसी०५१०१८

नों. कार्यालय आणि कॉर्पोरेट कार्यालय : सन मॅनेटीका, ५वा मजला, आयासी सॉल्व्ह रोड, लुईसबाडी, ठाणे-४०० ६०४, महाराष्ट्र, भारत. दू.क्र. : ९१-२२-४१७७३२००, फॅक्स क्र.: +९१-२२-२५८३६१५१

वेबसाईट: www.advancedenzymes.com ई-मेल आयडी: sanjay@advancedenzymes.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यासाठी अलेखापरिश्चित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(प्रति समभाग प्राप्ती सोडून रु. दाखल करू घ्या)

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले सहा महिने		संपलेले वर्ष
	३० सप्ट, २०२३ (अलेखापरिश्चित)	३० जून, २०२३ (अलेखापरिश्चित)	३० सप्ट, २०२२ (अलेखापरिश्चित)	३० सप्ट, २०२३ (अलेखापरिश्चित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरिश्चित)
प्रवर्तनावून एकूण उत्पन्न	१,५७८.४२	१,४०२.७६	१,३८६.९३	३,०५१.१८	२,५८६.१५
कालावधीसाठी निव्वळ नका/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपैकी)	४७९.२७	४१४.०६	३४१.३७	८९३.३३	५७८.३४
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नका/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	४७९.२७	४१४.०६	३४१.३७	८९३.३३	५७८.३४
कालावधीसाठी करीतर निव्वळ नका/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींनंतर)	३५१.१६	२९३.७९	२६२.६१	६४५.७५	४३८.६६
कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नका/(तोटा) (करीतर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करीतर) धरून)	४२४.९५	२७३.३९	४५७.३०	६९८.३४	८६५.३२
समभाग भांडवल	२२३.६५	२२३.६५	२२३.६४	२२३.६५	२२३.६५
मागील लेखापरिश्चित ताळेबंदीतल्या पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव					
प्रत्येकी रु. २ च्या प्रती समभाग प्राप्ती (अवार्कि) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)	३.०८	२.५८	२.३४	५.६५	३.९४
मूतमूल्य	३.०८	२.५८	२.३४	५.६५	३.९४
सौम्यकृत	३.०८	२.५८	२.३४	५.६५	३.९४

टीपा :

(i) वरील अलेखापरिश्चित एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये ॲडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीस लिमिटेड ("कंपनी" किंवा "होल्टिंग कंपनी") चे वित्तीय निष्कर्ष आणि उपकंपन्या ॲडव्हान्स्ड बायो-अॅग्रेटो टेक लिमिटेड (इंडिया), ॲडव्हान्स्ड एन्झायोटिक सोल्युशन्स लिमिटेड (इंडिया), जेसी बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (इंडिया), सायटोके सेलुलॉज प्रायव्हेट लिमिटेड (इंडिया), साई गॅंगेया एन्झोटिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (इंडिया) (०३ जानेवारी, २०२३ च्या प्रभावापासून), ॲडव्हान्स्ड एन्झाइम व्हॅल्यू, इंक (यु.एस.ए.), ईन्डीया फूड्स इन्टर्नेशनल (यु.एस.ए.), ॲडव्हान्स्ड सप्लायरीटी टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन (यु.एस.ए.), एन्झाइम इन्व्हेन्शन्स इंक. (यु.एस.ए.), डायमिक्ल एन्झाइम (यु.एस.ए.), (३१ मार्च, २०२३ पर्यंत), ॲडव्हान्स्ड एन्झाइम (मोरीशस) एस्सीएच. बीएचडी (मोरीशस), ॲडव्हान्स्ड एन्झाइमस ग्लोबल बी.व्ही. (नेदरलँड्स) आणि इन्झाइम टेक्नॉलॉजीज जीएचबीएच (जर्मनी) यांच्या वित्तीय निष्कर्षांचा समावेश आहे. होल्टिंग कंपनी आणि तिच्या उपकंपन्या मिळून "ग्रुप" होतो.

(ii) मुमूचे वरील अलेखापरिश्चित एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि त्यानंतर ७ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या वैकीती संचालक मंडळाने ते मंजूर केले. वरील निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून "मर्यादित पुनर्विलोकन" होण्याअर्थात होते आणि त्यांनी सुधारणा न सुचवताच यात व्यक्त केले. मर्यादित पुनर्विलोकन अखाल स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केले जाईल आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत वित्ति कंपन्यांसाठी (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स) रुस, २०१५ (इंड एफ) आणि प्रत्येक अस्तित्त्व त्या प्रमाणाने इतर मान्यपत्रात लेखा पध्ती आणि धोरणानुसार बनवले आहेत.

(iii) ३ जानेवारी, २०२३ रोजी कंपनीने रु. ६८.०० दशलक्षच्या मोबदल्यात तिची उपकंपनी जेसी बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड मधील २.८३% चे अतिरिक्त भाग संपादित केले. हा अतिरिक्त संपादनानंतर कंपनी जेसी बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड मधील ८९.८३% भाग धारक करते.

(iv) ३ जानेवारी, २०२३ रोजी कंपनीने एकूण रु. ५९.१७ दशलक्षच्या मोबदल्यात साई गॅंगेया एन्झोटिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ("एसईएसपीएल") मधील सहावा झालेल्या समभाग भांडवलाला ७०% चे संपादन पूर्ण केले. एसईएसपीएल प्रामुख्याने परफॉर्मन्स सॉल्यूशन्स अर्क काढणे, सुट्टिकरणांनंतर द्रव स्वरूपाचा तयार पित्त एन्झाइम पुरवणे (पित्त एन्झाइमचे कृत्री अर्क) च्या व्यवसायाचा आहे. ३१ मार्च, २०२३ रोजीस, ग्रुपने संपादित झालेला पेजून खेरीद किंमत निश्चिती केली. खेरीद किंमत निश्चित नवी केल्यानंतर ग्रुपने रु. ३२.५२ दशलक्ष संपादित केलेल्या निव्वळ मत्तांचे रस्त मुच्य विचारांत घेतले. परिणामी रु. १५.९१ दशलक्षचे ख्यातीमुच्य झाले. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तीन महिने आणि वर्षासाठीच्या आकडेवारी मध्ये ०३ जानेवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ पर्यंतच्या कालावधीत एसईएसपीएलच्या आकडेवारीचा या समावेश आहे, ज्या मागील संपादन कालावधीची तुलनाकारक नाही.

(v) ०१ एप्रिल, २०२३ रोजी, ग्रुपने रु. १.०० दशलक्षच्या एकूण मोबदल्यात घटलेल्या विक्रीच्या माध्यमातून बी गॅंगेया इंडस्ट्रियल एन्झाइम (बराणपूर, मध्य प्रदेश येथील एक भागीदारी संस्था) ("एसडीआरई") चे संपादन पूर्ण केले. ग्रुपने खेरीद किंमत नवी केल्यानंतर रु. ५.७५ दशलक्षचे संपादित केलेल्या निव्वळ मत्तांचे रस्त मुच्य गुहीत धरले जायचे परिणाम रु. ३.२९ दशलक्षचे ख्यातीमुच्य झाले.

(vi) कंपनीच्या संचालक मंडळाने ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही दरम्यान प्रति समभागवार रु. ४/- चे अंतर्गत लाभांश घोषित आणि प्रदान केला.

(vii) दिनांक ७ एप्रिल, २०२३ च्या प्रभावापासून कंपनीशी ॲडव्हान्स्ड एन्झाइमस ग्लोबल बी. व्ही. (एईबीव्ही) ला दिलेल्या कर्ज त्यासह एकूण व्याज समाविष्टीत एकूण रु. ३२९९ दशलक्ष २, २०२६, ८३३ पूर्वी झालेल्या समभागामध्ये परिवर्तित केला. प्रति समभागाला मुच्य ईईआर १.६३ आहे व दर्शनी मुच्य ईईआर १ प्रति समभाग आहे. हा परिवर्तितत्वात अनुसरून कंपनी आता एईबीव्हीच्या रु.२७६, ८३० दशलक्षासह आहे आणि कंपनी एईबीव्हीच्या रु.१००% भागधारक म्हणून चालू आहे.

(viii) मुमूचे वरील निष्कर्षांमध्ये इंडोनेश २३ मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या वैकीतीतील आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी प्रती समभाग रु. १/- च्या अंतर्गत लाभांशाचा प्रस्ताव ठेवला आणि तो कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मंजूर नंतर १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी सद्य प्रदान केला.

(ix) जेणे करिताच तेथे मागील निष्कर्षां/वार्षिक रकम पुनर्गठित केले जाईल.

(x) महत्वाची अतिरिक्त माहिती मागील प्रमाणे:

(रू. दाखल करू घ्या)

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले सहा महिने		संपलेले वर्ष
	३० सप्ट, २०२३ (अलेखापरिश्चित)	३० जून, २०२३ (अलेखापरिश्चित)	३० सप्ट, २०२२ (अलेखापरिश्चित)	३० सप्ट, २०२३ (अलेखापरिश्चित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरिश्चित)
प्रवर्तनावून एकूण उत्पन्न	१६५.७५	८५.३४	७७.७७	१,८१९.३५	१,९२९.८०
करपूर्व नका	२२७.६१	७४४.८४	८८९.१३	९८२.९३	८८६.८९
करीतर नका	१८३.७८	६७४.८७	१३६.१६	८५८.३५	२१३.९४

संचालक मंडळाच्या आदेशानुसार  
ॲडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीस लिमिटेड  
एच. एन. कात्रा  
पुनर्विलोकन संचालक  
डीआयएन: ००१६८२९६

ठिकाण: ठाणे  
दिनांक : ०७ नोव्हेंबर, २०२३

<b>जाहीर सूचना</b> कर्जदार सौ. अनुराधा शंकर तापसे यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील विलेखीत स्थान मिळकत बँक ऑफ इंडोटा, अंबरनाथ शाखेकडे राहण होती ती ३०.१०.२०२३ रोजीच्या जाहीर लिलावामार्फत विकली आहे आणि प्रत्यक्ष कच्चा सिक्कुराटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोसमेंट ऑफ सिक्कुराटि इंटेरेस्ट अर्बद, २००२ अंतर्गत २७.०६.२०२३ रोजी घेतला होता. राहण फर्लच्या प्रत्यक्ष कच्चा घेतलेली काही घरगुती वस्तु जसे की, टिझी, पंखा, कपाट, भोडी सुट्टा २७.०६.२०२३ रोजी जम करण्यात आली होती. तुमचा सदर जंगम वस्तुवर कोणताही हक्क/नामाधिका/हितसंबंध/दावा असल्यास तुम्ही सदर फर्लमध्ये असलेल्या सर्व जंगम वस्तु परत घेण्यासाठी हक्कदार आहात. आम्ही याद्वारे त्यांच्या दाव्याच्या पुरेशा आवश्यक पुराव्यासह १० दिवसात बँकेकडे संपर्क करण्यासाठी कर्जदार म्हणजेच सौ. अनुराधा शंकर तापसे यांना बोलाविणे करित आहोत. १० दिवसात प्रतिसाद प्राप्त न झाल्यास बँक सदर जंगम वस्तुची विक्री करण्याची कार्यवाही करेल. <b>परिशिष्ट</b> कैलाश नगर, अंबरनाथ (पू.), जिल्हा ठाणे येथील सव्हे क्र. ३८/०, ३६/६, सीटीएस क्र. ८९५४, गाव वडवली धारक प्लॉटवरील "ओम सिट्येवर सीएचएस च्या स्वी" अशा ज्ञात बिल्डिंग क्र. २८/सी च्या १ल्या मजल्यावरील प्लॉट क्र. १०२. <b>बँक ऑफ इंडोटा</b> अंबरनाथ पूर्व शाखा, दुकान क्र. २, ३, ४, नीरज सीएचएस, दत्त मंदिर जवळ, वडवली सेक्शन, अंबरनाथ पूर्व, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-५२१५०१. संपर्क क्र. ८३६९१६९४८३.	
--	--

(सीआयएन - ४६३००एमएच२०१२पीएलसी३०६९७)

नोंद. कार्यालय : ४वा मजला, ए विंग, ऑलकार्गो हाऊस, सीएसटी रोड, कलिंगा, सांताक्रुझ (पू.) मुंबई-४०० ०१८

फोन क्र. : +९१ २२ ६६७९ ८२००

वेबसाईट: [www.allcargoterminals.com](http://www.allcargoterminals.com), ईमेल: [investor.relations@allcargoterminals.com](mailto:investor.relations@allcargoterminals.com)

Ingenuity in Motion

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रू. लाखात, प्रती शेअर प्राप्ती वगळून)

अ. क्र.	तपशील	अर्धवर्ष			एकत्रित		
		संपलेली तिमाही ३० सप्टेंबर, २०२३	संपलेले अर्ध वर्ष ३० सप्टेंबर, २०२३	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर, २०२२	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर, २०२३	संपलेले अर्ध वर्ष ३० सप्टेंबर, २०२३	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर, २०२२
		(अलेखापरिश्चित)	(अलेखापरिश्चित)	(अलेखापरिश्चित)	(अलेखापरिश्चित)	(अलेखापरिश्चित)	(अलेखापरिश्चित)
१	प्रदानातून एकूण उत्पन्न	१३,०२१.५६	२५,३८७.८३	११,८१०.७०	१८,५३७.७४	३६,६०६.९९	१७,७५५.१९
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर आणि अपवादनामक आणि/किंवा अन्यन्यासाधारण बाबींपैकी)	१,३२२.४६	२,३६६.२२	२,१५५.२५	१,४५१.८६	२,५०९.७५	२,११६.७८
३	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा (अपवादनामक आणि/किंवा अन्यन्यासाधारण बाबींपैकी)	१,३२२.४६	२,३६६.२२	२,१५५.२५	१,४५१.८६	२,५०९.७५	२,११६.७८
४	करपूर्व निव्वळ नफा (अपवादनामक आणि/किंवा अन्यन्यासाधारण बाबींपैकी)	१,०५८.८२	१,९६२.६३	१,५६१.४७	१,११९.४५	२,०९१.०३	१,४२६.०९
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा (करपरचात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) समाविष्ट)	१,०५४.६२	१,९१७.४०	१,५५८.०२	१,११७.१३	२,०८६.९१	१,४८५.६३
७	समभाग भांडवल	४,९१३.९१	४,९१३.९१	०*	४,९१३.९१	४,९१३.९१	०*
८	राखीव (पुनर्वसूतीकरिता राखीव वगळून)						
९	प्रती समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)						
१. मूलभूत		०.४३	०.७८	४,४६१.३३५	०.४८	०.८५	३,९४५.२९३
२. सीमितकृत		०.४३	०.७८	०.६४	०.४८	०.८५	०.५६

\* रु. १ लाखापेक्षा कमी दर्शविले.

टिप:

१. बॉल माहिती देणारे वेबो (लिस्टिंग अँड अर करिडोरज रीव्हायर्ससॅटर) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस कडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचा तपसविधान विवरणान्या एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट [www.allcargoterminals.com](http://www.allcargoterminals.com) आणि बीएसई लिस्टिंग वेबसाईट <https://www.bseindia.com> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाईट <https://www.nseindia.com> वर उपलब्ध आहे.

२. वरील निष्कर्षांचे विवरण ०६ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांपेक्षा लेखापरीक्षण समितीने पुनर्विनिर्दिष्ट केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी  
अलंकार्गो टर्मिनल्स लिमिटेड  
साठी/-

सुभास रायवार्हा  
व्यवस्थापकीय संचालक  
(डीआयएन) : ०९०११६१९१

दिनांक : ०९ नोव्हेंबर, २०२३

ठिकाण : मुंबई